

Total No. of Questions : 4]

SEAT No. :

P-1805

[Total No. of Pages : 4

[6032]-520

T.Y. B.Com. (Semester - V)

356C : BUSINESS LAW AND PRACTICES - III

(2019 Pattern) (CBCS) (Paper - III)

Time : 2½ Hours]

[Max. Marks : 50

Instructions to the candidates:

- 1) All questions are compulsory.
- 2) Figures to the right indicate full marks.

Q1) A) Fill in the blank with the most appropriate alternative (any Five) : [5]

- i) _____ is not a penalty that can be imposed under the Custom Act 1962.
 - a) Confiscation of goods
 - b) Imprisonment of the offender
 - c) Monetary fine
 - d) Revocation of Passport
- ii) Under _____ circumstances can the Customs department seize and confiscate goods and conveyance under the Customs Act of 1962.
 - a) Non-payment of customs duty
 - b) Smuggling
 - c) Misdeclaration
 - d) All of the above
- iii) _____ is not a benefit of GST in India.
 - a) Reduction in tax evasion
 - b) Simplification of tax structure
 - c) Increase in tax rates
 - d) Boost to the economy
- iv) _____ is an example of a zero-rated supply under GST in India.
 - a) Exports of goods or services
 - b) Supply of goods or services within the state
 - c) Supply of alcoholic beverages
 - d) Supply of luxury goods

P.T.O.

- v) _____ documents are required for GST registration in India.
- PAN card of the business
 - Aadhaar card of the authorized signatory
 - Address proof of the business
 - All of the above
- vi) _____ GSTR form is used to file annual returns for regular taxpayers
- GSTR-1
 - GSTR-2A
 - GSTR-3B
 - GSTR-9

B) Match the following : [5]

- | Column 'A' | Column 'B' |
|--|---|
| i) The document required for the clearance of goods exported from India. | a) Annual return to be filed once for each financial year |
| ii) The type of duty levied on goods exported from India. | b) Shipping Bill |
| iii) GSTR-3B | c) Return has to be filed by a composition dealer |
| iv) GSTR-4 | d) Export Duty |
| v) GSTR-1 | e) Monthly return for regular taxpayers |

Q2) Write a short note (any two) (150 words each) : [10]

- Prohibited goods as per Custom Act 1962.
- Reverse Charge Mechanism.
- GST rates applicable for goods and services.
- Process for GST return filing.

Q3) Answer the following questions

- Under what circumstances can goods and conveyances be confiscated by the Customs department? [8]
- What are the different types of GST in India? [7]

Q4) Answer the following questions :

- Explain the key functions and responsibilities of the GST Council in India. [8]
- What are the Offences & Penal Provisions under GST Laws? [7]



vi) नियमित करदात्यांना वार्षिक रिटर्न भरण्यासाठी GSTR फॉर्म वापरला जातो.

अ) GSTR-1

ब) GSTR-2A

क) GSTR-3B

ड) GSTR-9

ब) योग्य जोड्या जुळवा : [5]

‘अ’ गट

‘ब’ गट

i) भारतातून निर्यात केलेल्या मालाच्या मंजूरीसाठी आवश्यक कागदपत्र

अ) वार्षिक रिटर्न प्रत्येक आर्थिक वर्षासाठी एकदा भरावे लागेल

ii) भारतातून निर्यात होणाऱ्या मालावर आकारण्यात येणाऱ्या शुल्काचा प्रकार

ब) शिपिंग बिल

iii) GSTR-3B

क) रिटर्न कंपोझिशन डीलरने भरावा लागतो

iv) GSTR-4

ड) निर्यात शुल्क

v) GSTR-1

इ) नियमित करदात्यासाठीचा मासिक रिटर्न

प्रश्न 2) थोडक्यात टिपा लिहा. (कोणत्याही दोन) : [10]

- अ) सीमाशुल्क कायदा 1962 नुसार प्रतिबंधित वस्तू
- ब) प्रत्यावर्ती आकार यंत्रणा
- क) वस्तू आणि सेवांसाठी लागू असलेले जीएसटी दर
- ड) जीएसटी रिटर्न भरण्याची प्रक्रिया

प्रश्न 3) खालील प्रश्नांची उत्तरे द्या

- अ) सीमाशुल्क विभागाकडून कोणत्या परिस्थितीत वस्तू आणि वाहतूक जप्त केली जाऊ शकते? [8]
- ब) भारतात जीएसटी चे विविध प्रकार कोणते आहेत? [7]

प्रश्न 4) खालील प्रश्नांची उत्तरे द्या

- अ) भारतातील जीएसटी च्या प्रशासनामध्ये जीएसटी परिषदेची प्रमुख कार्ये आणि जबाबदाऱ्या स्पष्ट करा. [8]
- ब) जीएसटी कायदांतर्गत गुन्हे आणि दंडाच्या तरतुदी काय आहेत? [7]

